

अक्कलकोट तालुक्यातील प्राचीन सांस्कृतिक वारसा जपणा—या काही विष्णुमूर्तीचा संक्षिप्त मूर्तीशास्त्रीय आढावा

सुमती सुरेश फडतरे
मुख्याध्यापिका, श्री शहाजी हायस्कूल, अक्कलकोट

सांगण्ठा: आधुनिक जगामध्ये भारताची ओळख 'महान प्राचीन संस्कृती लाभलेला देश' अशी आहे. यादृष्टीने प्रत्येक भारतीयास अभिमान वाटावा अशा अनेक बाबी आहेत. त्यापैकी प्राचीन भारतातील शिल्पवैभव ही एक आहे. संपूर्ण भारतात विविध प्रांतां, विविध शैलीतील, विविध शिल्पप्रकार आजही सापडतात. ती जणे आपल्या महान संस्कृतीचा वारसा दृग्गोचर करीत असतात. त्यास ठोस आधार देणारी अशी अनेक शिल्पे अनेक ठिकाणी आढळतात. अशा भारतीय परंपरेतील संस्कृतीचा अभिमान असलेल्या नागरिकांपैकी एक असल्याने मी प्राचीन शिल्पांचा अभ्यास करण्याचे ठरवले.

प्रस्तावना :

परंतु या विषयाचा आवाका इतका प्रचंड आहे की, त्यासाठी माझे आयुश्य आणि सांघनसंपत्ती अत्यंत अपुरी आहे. म्हणून या अभ्यासास मर्यादा आणण्यासाठी भारतीय उपासनेचा एक भाग असलेल्या विष्णुचे, प्रतीक असलेल्या विष्णुमूर्तीचा अभ्यास करण्याचे ठरविले व त्या उद्देशाने अनेक स्थळाचा शोध घेतला. त्या पैकीच माझ्या अक्कलकोट तालुक्यातील काही स्थळांवरील मूर्तीचे अवलोकन केले. त्या अवलोकनानुसार केलेल्या मूर्तीशास्त्रीय अभ्यास खालीलप्रमाणे मांडला आहे व त्या द्वारे अक्कलकोटचा सांस्कृतिक वारसा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

उद्दिश्टे :-

- 1) अक्कलकोट तालुक्यातील विष्णुमूर्तीच्या स्थळांना भेटी देऊन त्याचे अवलोकन करणे.
- 2) त्यांचा मूर्तीशास्त्रीय अभ्यास करणे
- 3) त्यांचे अक्कलकोटच्या सांस्कृतिक परंपरेतील योगदान समजून घेणे.

अभ्यासपददती :-

- 1) सर्वेक्षण
- 2) निरीक्षण
- 3) मूर्तीस्थळावरील अनौपचारिक मुलाखती

विषय विवेचन :-

वराहमूर्ती – अवतार मूर्ती – जुना राजवाडा परिसर, अक्कलकोट.
श्री स्वामी समर्थाच्या वास्तव्याने पावन झालेली प्रज्ञापुरी म्हणजेच ही अक्कलकोट नगरी, अक्कलकोट हे संस्थान होते. या संस्थानाला आठव्या शतकापासून ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. येथे विविध संप्रदायांनी भक्तीचा डोंगर उपा केला त्यात दत्त संप्रदायाची महती अधिक आहे. श्री स्वामी समर्थ दत्तत्रयांचे अवतार म्हणून ओळखले जातात. एक तीर्थक्षेत्र म्हणून अक्कलकोटची ख्याती वाढत आहे. या तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी श्री समर्थाच्या पदस्पर्शाने पावन झालेली अनेक धार्मिक स्थळे ऐतिहासिक वास्तू आजही उभ्या आहेत.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजांची बंदिवासातून मुक्तता झाली. शाहू राजे परत असताना औरंगजेबादजवळ पारद गावी झालेल्या लढाईत तेथील पाटील घराण्या निःपात झाला, त्या घराण्यातील राहिलेले एकमेव वारसदार छोटे मूळ दत्तक घेतले त्यांचे संगोपन केले व पुढे त्याला अक्कलकोटची जहागिरी दिली. तिथून भोसले घराणे सुरु झाले. आजही या घराण्याचे दोन राजवाडे शहरात उभे आहे. या राजवाड्याच्या परिसरात काही मूर्ती आहेत. बहुधा त्या जेऊरहून आणल्या असाव्यात असे सांगतात. जेऊरच्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरातही काही मूर्ती आहेतच. त्या मूर्तीतही विष्णु अवताराच्या मूर्ती आहेतच त्या जितक्या प्राचीन आहेत तितक्याच या राजवाड्याच्या परिसरातील मूर्तीही प्राचीन आहेत. काही मूर्ती नवीन राजवाड्याच्या परिसरात, तर काही मूर्ती जुन्या राजवाड्याच्या परिसरात आहेत.

वराह हा भगवान विष्णुचा अवतार. हिरण्याक्ष राक्षसाने पृथ्वीचे हरण करून तिला पाताळात नेले होते. पृथ्वीला पाताळातून वर आणण्यासाठी भगवान विष्णुनी वराहाचा अवतार घेतला होता. वराह मूर्तीचे ही काही प्रकार पडलेले आहेत. त्यापैकी नृवराह हा प्रकारातील ही मूर्ती आहे. यालाच आविराह भूवराह असेही म्हणतात. या मूर्तीत फक्त तोंड वराहाचे व संपूर्ण शरीर माणसाचे असते. ही मूर्ती 46" उंच असून रुंदी 28" आहे. ही वराह मूर्ती पाठशिळा युक्त आहे. मूर्ती अतिशय सुबक आहे. ही विष्णु मूर्ती चतुर्भूज असून आलीढ मुद्रेत उभी आहे. हातात प्रदक्षिणा मार्ग कमाने उजव्या हातात गदा आहे. मागच्या उजव्या हातात चक आहे. तिसरा मागचा डावा हात वरती केलेला आहे. हातात आयुध नसले तरी या हातावर श्री विष्णुनी भूदेवीला सावरले आहे. येथे पृथ्वी स्त्री रुपांगी दाखविली आहे. खरं तर वराह अवतारात विष्णुनी पृथ्वीला दाताच्या सुळ्यावर तोले आहे. परंतु या मूर्तीत पृथ्वी हातावर बसली आहे. चौथ्या डाव्या हातात शंख आहे. हातातील वामावरींशंखाला बोटात धरलेला आहे. तर्जनी, अनामिका व मध्ये बोट यांनी हा शंख पकडलेला आहे. पाय आलीढ मुद्रेत असल्यामुळे डावा पाय उचललेला आहे. या पायाच्या मांडीवर शंख टेकविला आहे. उजवा पाय जमिनीवर टेकविलेला आहे. डाव्या उचललेल्या पायाखाली हिरण्याक्षाला भगवान विष्णुनी पातळात पाठविले आहे. मूर्तीत तोंड वराहाचे आहे त्यामुळे दाताचे सुळे व कान दिसात संपूर्ण मूर्ती अलंकृत आहे. डोक्यावर बारीक कलाकुसर असलेला निमुळा होत जाणारा मुकुट आहे. गळ्यात आपादलग्निनी माला आहे. त्या चोरीज गळ्यात हारयश्टी आहे. बाहूवर सारवल्या आहेत. दंडावर केंद्र आहेत. पोटावर उदर बंध आहे. गळ्यात हमसूत्र म्हणजे यज्ञोपवीत आहे. कमरला कमर बंध तसेच मेखला आहे. पायात सुवर्ण साखळ्या आहेत व तोंडे, पैजण म्हणजे तोरडया आहेत. हातात तोंडे आहेत. पायाशी उजव्या हातात नमस्कर मुद्रेत मानवी आकृती आहे. मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून अतिशय सुबक आहे. ही मूर्ती प्राचीन असावी असे वाटते.

कलाकुसर असलेला निमुळा होत जाणारा मुकुट आहे. गळ्यात आपादलग्निनी माला आहे. त्या चोरीज गळ्यात हारयश्टी आहे. बाहूवर सारवल्या आहेत. दंडावर केंद्र आहेत. पोटावर उदर बंध आहे. गळ्यात हमसूत्र म्हणजे यज्ञोपवीत आहे. कमरला कमर बंध तसेच मेखला आहे. पायात सुवर्ण साखळ्या आहेत व तोंडे, पैजण म्हणजे तोरडया आहेत. हातात तोंडे आहेत. पायाशी उजव्या हातात नमस्कर मुद्रेत मानवी आकृती आहे. मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून अतिशय सुबक आहे. ही मूर्ती प्राचीन असावी असे वाटते.

विदारण नरसिंह – अवतार मूर्ती – जूना राजवाडा परिसर, अक्कलकोट :-

श्री विष्णूनी आपल्या प्रल्हाद या भक्तांसाठी हा अवतार घ्यावा लागला. नरसिंह हे विष्णुचे उग्र रूप आहे. काही ठिकाणी ते सौम्यही दाखवितात. या मूर्तीवरील हे विष्णुचे उग्र स्वरूपच आहे. हिरण्यकश्यपूचे पोट फाडताना दाखविलेला आहे. हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडणारी सिंहमुखी पण मानवधारी मूर्तीला 'विदारण नरसिंह' असे म्हणतात. ही मूर्ती याच प्रकारातील आहे. मूर्तीची उंची 48" असून रुंदी 30" आहे. काळरा पाशाणात घडविलेली ही मूर्ती आहे. मूर्ती उघड्यावर असल्यामुळे उच्चा पावसाचा, हवामानाचा, त्या पाशाणावर परिणाम झालेला दिसतो. ही मूर्ती पाठशिळा युक्त आहे. या ठिकाणी शशभूज नरसिंह आहे. ही आसन मूर्ती आहे. श्री विष्णु ललितासनात बसलेले आहेत. उजवा पाय लोंबता सोडून डाव्या पायाची मांडी घातलेली आहे. मांडीवर हिरण्यकश्यपूला घेतलेले आहे. उजव्या हातात हिरण्यकश्यपूचा पाय धरलेला आहे. डावा हात त्याच्या पोटाजवळ आहे. उजवा वरचा हात आणि डाव्या बाजूच्या वरच्या हाताने हिरण्यकश्यपूच्या आतडया बाहेर काढलेल्या आहेत. उजव्या बाजूचा सहावा हात टेकविलेला आहे. यातील तीन हात थोडे भग्न झालेले आहेत. हिरण्यकश्यपूही किरीटासह अलंकृत दाखविलेला आहे. श्री विष्णूच्याही पायात तोंडे आहेत. हातात तोंडे व बाहुभूषण आहेत. गळ्यात हारयश्टी व जानवे

आहे. डोक्यावर विशिष्ट प्रकारचा किरीट आहे आणि मूर्तीचा चेहरा अतिशय रौद्र आहे. जबडा उघडलेला आहे पायाशी शिळेवर दोन्ही बाजूस मुकुटधारी मानवी आकृती नमस्कार मुद्रेत आहेत पैकी उजव्या बाजूची गुडध्यावर बसलेली आहे तर डाव्या बाजूची उपी आहे. डाव्या पायाखाली एक आकृती पूर्णतः उतारी नमस्कार करताना दिसते. ही मूर्तीही प्राचीन मूर्तीत गणना होणारी मूर्ती आहे.

हरिहर – असाधारण मूर्ती – नविन राजवाडा परिसर, अक्कलकोट :-

नवा राजवाडा परिसरातील हरिहराची ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. मूर्ती पाठशिळायुक्त आहे. मूर्तीचा पाशाण हा पुरुंदासारखा आहे. पण पुरुंद नाही. आभगावस्थेतील हरिहराची ही स्थानक मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या मार्गील हातामध्ये शंकराची आयुधे आहेत, तर साधारण हात श्री विष्णुचे आहेत. प्रदक्षिणा कमाने उजवा हात अभय मुद्रेत आहेत. मार्गील उजव्या हातात नररुंड आहे, तर तिस–या म्हणजे मार्गील डाव्या हातात डमरु आहे, चौथ्या म्हणजे डाव्या हातात गदा आहे. परंतु ही गदा उजव्या पायाकडे टेकविलेली आहे. अगावर शिवाची व विष्णूची अलंकरणे आहेत. दोन्ही बाजूला चामरधारिणी आहेत. पाठशिळा मूर्तीच्या डोक्यामार्गे थोडीशी उंच आहे. पाठशिळेवर नक्षीदार पट्टी आहे. पाय अर्धसम अवस्थेत आहेत. पायात तोडे दिसतात. अर्धं अंग शिवाचे व अर्धं अंग विशृंखले असा भेद या मूर्तीत नाही. आयुधावरुनच हा हरिहर ओळखता येतो. त्यामुळे अलंकरणे विष्णूचीच दिसतात.

शेषशायी विष्णुमूर्ती – असाधारण मूर्ती – विहिरीच्या कोनाडयात असलेली मूर्ती-जेऊर, ता. अक्कलकोट.

ही शेषशायी असाधारण विष्णुमूर्ती काळ्यापाशाणातून घडविलेली आहे. ही विष्णूची शयनमूर्ती आहे. ही विष्णुमूर्ती पाठशिळायुक्त आहे. मूर्तीची लांबी 12" असून रुंदी 26" आहे. ही मूर्ती पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे. भगवान विष्णू सत्परफण्याचा शेषावर पहूऱ्याला असून शेषफणा मूर्तीच्या डोक्याच्या भोवतीच वरुळाकार दिसतो. बाकी या मूर्तीत शेषाचे अस्तित्व दिसत नाहीत. मंदिराच्या गांगा–यातील मूर्तीत शेषफणा उभा आहे. तर या मूर्तीत तो डोक्याभोवती वरुळाकार आहे. हा फरक दिसतो.

प्रदक्षिणा कमाने हातांचा विचार केला तर साधारण उजवा हात श्री विष्णुनी हृदयावर ठेवलेला आहे. येथे बोटांची अगे जुळविलेली नाहीत. पाचही बोटे स्पष्ट दिसतात. दुस–या उजव्या हातांने डोक्याला आधार दिलेला आहे. निमुळता होत जाणारा किरीट मुकुट विष्णुच्या डोक्यावर आहे. त्यामुळे हा हात मुकुटावरच रिश्तरावला आहे. या हातातील गदा खाली डोक्याशी ठेवलेली आहे. तिस–या म्हणजे मागच्या डाव्या हातात चक आहे. आणि चौथा म्हणजे डावा हात मांडीवर टेकविला आहे. डावा पाय उजव्या पायावर ठेवून तलवा लक्ष्मीच्या मांडीवर टेकविला आहे. लक्ष्मी सुखासनात बसलेली आहे. डोक्याच्या मार्गे प्रभामंडळ दिसते. लक्ष्मी अलंकृत आहे. विष्णुंच्या डोक्यावर निमुळता होत जाणारा मुकुट आहे. बाकी अलंकरणे नेहमी सारखीच आहेत. विष्णुंच्या नाभीतून कमळ निघातले आहे. कमळावर चारमुखी ब्रह्मदेव आसनस्थ आहेत. चौथे मुख अर्थात मार्गे गुप्त आहे. ही मूर्ती चतुर्भूज असून हातात आयुध आहे.

पाठशिळायुक्त असलेली ही मूर्ती भव्य वाटते. या मूर्तीतच एक वेगळेपण जपलेले आहे. ते म्हणजे ब्रह्मदेवाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस काही आकृती दिसतात. उजव्या बाजूस चार व डाव्या बाजूस तीन. डाव्याबाजूची कडेची एक मूर्ती अश्वारूढ आहे. जवळची एक मूर्ती म्हणजे बुध असावा तसेच उजव्या बाजूची पहिली आकृती नरसिंहाची वाटत. कारण ती चतुर्भूज आहे. हातात आयुध दिसतात. चेह–यावर नरसिंहाचे उग्र रूप दिसते. म्हणजे पाठशिळेवर अवतारांचे अंकन केलेले असावे. या पेक्षा निश्चित बोध होऊ शकत नाही.

निष्कर्ष :-

अक्कलकोट तालुक्याला प्राचीन ऐतिहासिक परंपरा असून त्या त्या काळातिल (चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार इ.) सांस्कृतिक अवशेष आढळतात. या तालुक्यातिल शैव उपासने बराबर वैश्णव उपासनाही नादत होती.

सूचना – किंवा उपाययोजना :-

अक्कलकोट तालुक्यातील हे दुर्मिळ शित्पैवैभव काळजीपुर्वक जपणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, संश्या व प्रशासन यांनी सतत प्रयत्नशिल असणे आवश्यक आहे. अक्कलकोट हे लघु पर्यटन केन्द्र म्हणुन प्रस्थापित करून त्यात या स्थळांचा समावेश करण्यात यावा. इतिहास व संस्कृतीचे अभ्यासक आणि पर्यटक याना योग्य माहिती मिळेल याची व्यवस्था असावी.

संदर्भ – साहित्य :-

जोशी महादेवशास्त्री, भारताची मूर्तीकला, अनगोल प्रकाशन, पुणे
जोशी नी.पु., भारतीय मूर्तीशास्त्र, महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ, नागपूर.
जोशी प्र.प., विष्णुपुराण, प्रसाद प्रकाशन, सदाशिव पेठ, पुणे
माटे म. श्री., प्राचीन भारतीय कला, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.
विडवे अनिरुद्ध, ऐक महाराष्ट्र, मनोरमा प्रकाशन, दादर, मुंबई.